

गौण वनोपज खरेदी-विक्रीसाठी महाराष्ट्र
राज्य सहकारी आदिवासी विकास
महामंडळास सहाय्यक अनुदान देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.आविम-२००८/प्र.क्र.८५/का.३
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १९ जून, २००८

- वाचा:-**
- १) केंद्र शासनाच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाचे पत्र क्रमांक: २/१९/२००७/सी.पी.अॅन्ड आर, दिनांक १९-२-२००८.
 - २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक: बीयुडी-२००७/प्र.क्र.८/का-७, दिनांक १९ एप्रिल, २००८.
 - ३) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांचे क्र.आविम/लेखा-३/३१/बजेट/३६०७/२००८, दि. ११.६.२००८.

प्रस्तावना :- महाराष्ट्र जनजातीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणा) अधिनियम १९७६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे राज्यात "एकाधिकार खरेदी योजना" राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गौण वनोपज एकाधिकार पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. केंद्र शासनाने सन १९९२-९३ पासून गौण वनोपजांची खरेदी-विक्री व्यवहारासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने उपरोक्त अ.क्र.१ येथील दि. १९.२.२००८ नुसार सन २००७-०८ या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ गौणवनोपज खरेदीसाठी रु. ३२५.०० लाख (रुपये तीनशे पंचवीस लाख फक्त) इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.

शासन निर्णय :- आता उपरोक्त अनुक्रमांक २ दिनांक १९ एप्रिल २००८ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास गौण वनोपज खरेदी-विक्री व्यवहारासाठी अर्थसहाय्य म्हणून मंजूर करण्यात आलेली रुपये ३२५.०० लाख (रुपये तीन कोटी पंचवीस लाख) एवढी तरतूद संगणक प्रणालीव्वारे वितरीत करून खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.


२. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी रु. ३२५.०० लाख एवढी रक्कम कोषागारातून काढून ती महाराष्ट्र राज्य, सहकारी आदिवासी विकास महामंडळास तात्काळ अदा करावी. केंद्र

शासनाने गौण वनोपज खरेदी-विक्रीसाठी मंजूर केलेली सदर तरतूद खर्च झाल्याबाबतचा अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तसेच केंद्र शासनास सादर करण्यात यावे.

३. उपरोक्त तरतूद मागणी क्र.टी-५, मुख्य लेखाशिर्ष २४२५- सहकार-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-विशेष केंद्रीय सहाय्य योजना (०१)(०९)-महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास मंडळास वित्तीय सहाय्य (२४२५०८६२) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावी.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००८०६१९१५५५०४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,


(सु. सा. चौधरी)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / ठाणे / अमरावती / नागपूर

सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास) महाराष्ट्र राज्य, नाशिक

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.


महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर

सहसंचालक, लेखा व कोषागरे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई.

वित्त विभाग, (व्यय १४ अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

५.  श्री. मेश्राम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.
निवडनस्ती (का.३)